

May 14, 2026

BSE Limited

Corporate Relationship Department,
Phiroze Jeejebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

SCRIP CODE: 503960

National Stock Exchange of India Limited

Listing Department,
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai – 400 051

SCRIP SYMBOL: BBL

Dear Sir / Madam,

Sub.: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 - Financial Results Newspaper Publication

In continuation to our letter dated May 12, 2026, inter alia, with regard to submission of Audited Financial Results of the Company, for the quarter and year ended March 31, 2026, enclosed please find herewith copy of advertisements published on May 14, 2026, pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations 2015, in following Newspapers:

1. Free Press Journal (in English) &
2. Navshakti (in Marathi).

You are requested to take the same on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Bharat Bijlee Limited

Durgesh N. Nagarkar

Company Secretary & Senior General Manager, Legal

Encl.: a/a

PUBLIC NOTICE

The General Public is hereby informed that 1) MR. DESMOND GABRIEL DSOUZA, 2) MR. BONALIMICHAR @ BONA G. DOUSZA, 3) MRS. JONE @ JEN JEROME LOBO NEE JEN GABRIEL DSOUZA, 4) MR. MIRTERVAR @ TREVOR GABRIEL DSOUZA, 5) MRS. ORPHIE @ OPHELIA ALEX KINNY NEE OPHELIA GABRIEL DSOUZA, 6) MRS. LIBANA @ LIBINA DEASEL RODRIGUES NEE LIBINA GABRIEL DSOUZA, 7) MRS. CELINA MORGAN DSOUZA, 8) MR. LUIS N. FERNANDES, 9) MR. LUCAS PAUL FERNANDES, 10) MR. RUDOLPH FERNANDES, 11) MRS. DELPHINA SIMON MIRANDA, 12) MR. DESMOND J. DSOUZA & 13) MR. CLILLAN@CLIFTON JOHNSON DSOUZA are owners of below mentioned property and willing to sell the said property to my clients 1) MR. SANJAY SURESH SUTAR, 2) MR. RAKESH SHISHUPAL PUNIA, 3) MR. ZULKIF YAKOUB GAZDHAR & 4) MR. KALIM NIZAMI If anybody is having any objection, claim, interest, dispute for the above intended sale transaction, he/she/they may contact me with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/details of disputes within fifteen (15) days from the date of this publication, failing which, 1) MR. SANJAY SURESH SUTAR, 2) MR. RAKESH SHISHUPAL PUNIA, 3) MR. ZULKIF YAKOUB GAZDHAR & 4) MR. KALIM NIZAMI will proceed to complete the sale transaction being my clients, as if there are no third party claims/objections/ disputes in respect of the schedule property, thereafter no claims/objections/disputes will be entertained.

SCHEDULE OF PROPERTY
ALL THAT piece and parcel of land bearing SURVEY No.80, HISSA No.9, C.T.S No.2039, Area Adm. 3136 Sq. Meters + 531 Sq. Meters Pot Kharaba as per 7/12 extract & area of 3882.60 Sq. Meters as per property register card, Situated at Village Erangal, Taluka Borivali, Mumbai Suburban District.

Sd/-
Advocate Mr. Jitendra Chaurasiya
Address: A.C.B.A, 3rd Floor, M.M. Court,
Andheri (East), Mumbai - 400 069.
Email: jitendra4@gmail.com/ Mob. 9820843385

eClerx
eClerx Services Limited
CIN : L72200MH2000PLC125319
Regd. Office : Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023
Phone: +91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2026

Particulars	Quarter Ended				Year Ended
	March 31, 2026		December 31, 2025		
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
Total income from operations	11,072.87	10,703.32	8,982.86	41,170.26	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,519.50	2,501.15	1,987.62	9,351.24	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,519.50	2,501.15	1,987.62	9,351.24	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,896.51	1,918.08	1,525.17	7,064.69	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,721.57	2,052.44	1,869.92	7,403.87	
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	920.30	467.83	469.60	920.30	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				24,693.68	
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)					
Basic	20.47	20.40	16.19	76.23	
Diluted	20.04	19.90	15.90	74.42	

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2026

Particulars	Quarter ended		Year Ended	
	March 31, 2026		March 31, 2025	
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	7,659.83	7,361.00	6,417.62	28,584.54
Profit before tax	1,715.55	1,683.78	1,398.82	6,119.99
Profit after tax	1,290.08	1,259.69	1,082.83	4,580.08

Note :
1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2026 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com.

For and on behalf of Board of Directors
Sd/-
Kapil Jain
Managing Director & Group CEO

Place : Mumbai
Date : May 13, 2026

Bharat Bijlee
Bharat Bijlee Limited
CIN NO: L31300MH1946PLC005017
Registered Office: Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025
Phone No. 022-46141414 • Fax No. 022-24370624 • Email: bhbjcorp@bharatbijlee.com • Website: www.bharatbijlee.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2026

(₹ in crores)

Particulars	Quarter Ended			Year Ended	
	31.03.2026		31.12.2025	31.03.2025	31.03.2026
	(Refer Note 3)	(Unaudited)	(Refer Note 3)	(Audited)	(Audited)
1 Total Revenue from operations	767.09	568.37	619.10	2,273.80	1,901.69
2 Net Profit / (Loss) for the period / year (before Tax and Exceptional items)	52.48	33.19	68.10	160.17	179.02
3 Net Profit / (Loss) for the period / year before Tax (after Exceptional items)	52.48	33.19	68.10	160.17	179.02
4 Net Profit / (Loss) for the period / year after Tax (after Exceptional items)	39.30	24.68	50.31	120.09	133.65
5 Total Comprehensive Income for the period / year [Comprising Profit / (Loss) for the year (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(27.39)	(139.02)	(182.28)	127.13	115.59
6 Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 5/- per share)	5.65	5.65	5.65	5.65	5.65
7 Earnings per equity share (Face value of ₹ 5/- per share) (Basic & Diluted) (₹) (not annualised except for Year ended March)	34.76	21.84	44.51	106.24	118.24

Notes :
1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended 31st March, 2026 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2026 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company website (www.bharatbijlee.com).

2. The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12th May, 2026.

3. The figures of the quarter ended 31st March, 2026 and 31st March, 2025 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto the third quarter of the relevant financial year which were subjected to Limited Review by Statutory Auditor.

Place : Mumbai
Date : 12th May, 2026

Sd/-
Nikhil J. Danani
Vice Chairman & Managing Director

केनरा बैंक Canara Bank
भारत सरकार का उपकार
A Govt. of India Undertaking

सिंडिकेट Syndicate
ARM BRANCH MUMBAI

Canara Bank Building, 4th Floor, Adi Marzban Path, Ballard Estate, Mumbai - 400 001
Email: cb2360@canarabank.com TEL. - 8655948019 WEB: www.canarabank.com

SALE NOTICE

E-Auction Sale Notice For Sale Of Immovable Properties The Securitisation And Reconstruction Of Financial Assets and Enforcement Of Security Interest Act, 2002 Read With Rules 8(6) & 9 of The Security Interest (Enforcement) Rules 2002.

NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below Described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the **Possession** of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on **below Mentioned** in Table for recovery of dues as described here below. The Earnest Money Deposit shall be deposited on or before below Mentioned in Table, by way of deposited in E-Wallet of M/s. PSB Alliance Private Limited (**Baanknet**) portal directly or by generating the Challan therein to deposit the EMD through RTGS/NEFT in the account details as mentioned in the said challan. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before below Mentioned in Table. Date of inspection of properties is below Mentioned in Table with prior appointment with Authorized Officer.

Sr. No.	Name of Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s)	Outstanding	Details of Security/ies (Status of Possession)	Reserve Price (R.P.) Earnest Money Deposit (EMD)
1.	Mr. Nizamuddin Abdul Sayed & Mrs. Nasreen Nizamuddin Sayed	Rs. 67,57,616.90/- (Rupees Sixty Seven Lakhs Fifty Seven Thousand Six Hundred Sixty Six and Paise Ninety Only) (as on 11.05.2026 plus further interest and cost from 12.05.2026)	Flat No. 2904, 29 th Floor, B Wing, "Dosti Emerald" Building, "Dosti Planet North" Complex, Survey No. 148/1, 150/1, 155/1, 155/2, 156, 156, 160/5, 181/2A, 182, 157, 158/1, 161/2, of Village Shil, District Thane - 400612 In the name of Mr. Nizamuddin Abdul Sayed & Mrs. Nasreen Nizamuddin Sayed Built Up Area 724 sq. ft. CERSAI ID - 400027789845 Boundaries: (Actual) North: Dosti Foundation School, South: Dosti Planet Road, East: Onyx Building, West: Building (Symbolic Possession)	Rs. 70,17,175.00 Rs. 7,01,717.50
2.	Mrs. Shilpi Chirag Shah.	Rs. 29,24,987.56/- (Rupees Twenty Nine Lakhs Twenty Four Thousand Nine Hundred Eighty Seven and Paise Fifty Six Only) (as on 12.05.2026 plus further interest and cost from 13.05.2026)	Residential Flat Owned By Mrs. Shilpi Chirag Shah Having Address:- Flat No. 202 On 2 nd Floor, Building Known As Anika Apartment 'Situated At Survey No. 56/18 & 56/25 Of Village Bopole, Neral, Taluka Karjat District Raigad - 410101 Admeasuring: 336 Sq Ft Carpet Area CERSAI ID : 400077065036, Boundaries: (Actual) North: Road, South: Open Plot, East: Open Plot, West: Open Plot, (Symbolic Possession)	Rs. 17,91,000.00 Rs. 1,79,100.00
3.	Mrs. Harshala Alpesh Mandavkar & Mr. Alpesh Prashant Mandavkar	Rs. 24,18,450.78/- (Rupees Twenty Four Lakhs Eighteen Thousand Four Hundred Fifty And Paise Seventy Eight Only) (as on 12.05.2026 plus further interest and charges thereon from 13.05.2026)	All That Part And Parcel Of Property Bearing Details:- Residential Flat Bearing Flat No. 002, Ground Floor, D Wing Building No. 5, Type C1 Known As Tulip Projects Known As Nine Star Landmark, Near Mujabadevi Temple, Tembikhodave Road, Makane Kapse, Saphale (West) Taluka & Distt. Palghar - 410102 Jointly Purchased By Mrs. Harshala Alpesh Mandavkar & Mr. Alpesh Prashant Mandavkar CERSAI ID - 400054747153 Boundaries Of The Property: North: Lotus Building, South: Open Space, East: Open Space, West: Internal Road (Physical Possession)	Rs. 15,00,000.00 Rs. 1,50,000.00
E-auction Date is 05.06.2026 & Last date of submission of Bid / EMD / Request letter for participation is 04.06.2026 before 5.00 p. m. Date of inspection of properties with prior appointment. Sale Notice Dated 12.05.2026				
4.	M/s. VRNB Property Consultants	Rs. 47,30,634.00 (Rupees Forty Seven Lakh Thirty Thousand Six Hundred and Thirty Four Only) as on 31.03.2026 plus further interest and charges from 01.04.2026 till the date of realization)	Office No. 107, 1 st Floor, Building No. A-1 Mandakini Residency, Carpet area 20.41sqm (220sqft), Builtup area 264 sq ft Village Titwala, Taluka Kalyan, Dist Thane, Maharashtra - 421605 in the name of Mr. Sanjay Bhargava. Boundaries of the property: North: Ganesh Mandir Road, South: Kavtabidharani land, East: Vandanaapal land, West: Titwalgoveli Road (Physical Possession)	Rs. 15,15,000.00 Rs. 1,51,500.00
5.	M/s. VRNB Travels	Rs. 48,51,633.00 (Rupees Forty Eight Lakh Fifty One Thousand and Six Hundred and Thirty Three Only) as on 31.03.2026 plus further interest and charges from 01.04.2026 till the date of realization)	Office No. 106, 1 st Floor, Building No. A-1 Mandakini Residency, Carpet area 20.41sqm (220sqft), Builtup area 264 sq ft Village Titwala, Taluka Kalyan, Dist Thane, Maharashtra - 421605 in the name of Mr. Sanjay Bhargava. Boundaries of the property: North: Ganesh Mandir Road, South: Kavtabidharani land, East: Vzndanaapal land, West: Titwalgoveli Road (Physical Possession)	Rs. 15,15,000.00 Rs. 1,51,500.00
6.	Mrs. Rekha Samir Mukherjee	Rs. 30,11,034.64 (Rupees Thirty Lakhs Eleven Thousand Thirty Four and Paise Sixty Four Only) as on 13.05.2026 plus further interest thereon from 14.05.2026	Flat No. 403 On 4 th Floor, B Wing Admin Area 24.453 Sq Mts Carpet Area In The Complex Known As Poojan Palacia, Survey No. 162/A/1, 162/4/2 Plot No. 1, 2, Village-Dahivali Tafe Need Taluka-Karjat, Dist- Raigad, Maharashtra - 410208 (Physical Possession)	Rs. 13.40 LAKHS/- Rs. 1.34 LAKHS/-
7.	M/s. B & J Corporation.	Rs. 82,26,475.66 (Rupees Eighty Two Lacs Twenty Six Thousand Four Hundred Seventy Five And Paise Sixty Six Only), and interest thereon from 05.01.2026	Flat No. 4(5/A/4), Ground Floor, Rear Wing, Building No. 5A, situated at Sub Plot No. 5, CTS No. 426 of Village Mogra, Baptista Compound, Opposite Sawarkar Hospital & Hilton Tower, Jijamata Marg, Andheri East, Mumbai - 400093. (Symbolic Possession)	Rs. 1,06,32,600/- Rs. 10,63,260/-
8.	Mr. Brijesh Chandrabhan Saroj.	Rs. 47,91,026.44 (Rupees Forty Seven Lacs Ninety One Thousand Twenty Six and Paise Forty Four Only), and interest thereon from 05.01.2026	Flat No. 404, 4 th Floor, Adm. 710 Sq. Ft. (Built up Area) in the building known as "Reyansh Galaxy" situated at Plot No. 14, Sector R-3 of Village Vadghar, Near Kalhairav mandir, Node Pushpak, Taluka - Panvel, Dist - Panvel, Dist- Raigad, Pin - 410206. (Possession)	Rs. 34,60,000/- Rs. 3,46,000/-
9.	Mrs. Kajal Bhalchandra Kadam.	Rs. 38,89,650.81 (Rupees Thirty Eight Lacs Eighty Nine Thousand Six Hundred Fifty and Paise Eighty One Only), and interest thereon from 13.05.2026	Buniyad Residency, Flat No. 101, 1 st Floor, situated at Survey No. 369, Hissa No. 4 of Village Neral, Near Neral Station & Shree Gajanan Hotel, Off. Karjat Murbad Road, Taluka - Karjat District - Raigad, Pin - 410101. (Symbolic Possession)	Rs. 15,12,000/- Rs. 1,51,200/-
10.	Mr. Aadil Haleem Chaudhary	Rs. 43,91,447.20 (Rupees Forty Three Lacs Ninety One Thousand Four Hundred Forty Seven And Paise Twenty Only), and interest thereon from 18.09.2025	Buniyad Residency, Flat No. 301, 3 rd Floor, situated at Survey No - 369, Hissa No. 4 of Village Neral, Near Neral Station & Shree Gajanan Hotel, Off. Karjat Murbad Road, Taluka - Karjat District - Raigad, Pin - 410101. (Symbolic Possession)	Rs. 12,31,000/- Rs. 1,23,100/-
11.	Mrs. Faizunnisa Hasan Shaikh.	Rs. 43,91,447.20 (Rupees Forty Three Lacs Ninety One Thousand Four Hundred Forty Seven And Paise Twenty Only), and interest thereon from 18.09.2025	Flat No. 903, 9 th Floor, D-Wing, Varsatle Valley, Old Survey No. 11, New Survey No. 12 & others of Village Nilje, Near Nilje Talav, Dombivli (E) District Thane 421 204. (Symbolic Possession)	Rs. 27,56,000/- Rs. 2,75,600/-
12.	Mr. Uttam Janardan Shingote & Mrs. Shobha Uttam Shingote	Rs. 29,07,189.82 (Twenty Nine Lakhs Seven Thousand One Hundred Eighty Nine Rupees Eighty Two Paise Only) (as on 30.04.2026 plus further interest and charges thereon from 01.05.2026)	All That Part And Parcel Of Property Bearing Details:- Residential Flat Bearing Flat No. 101 Admeasuring 337.99 Sq Ft Carpet Area On 1 st Floor In 'B' Wing Of The Building Known As "Viviana Block 5" Constructed On Land Bearing Survey No 87/43, 87/44, 87/45, 87/46 Situated At Village Dhamote, Taluka Karjat & District Raigad, Maharashtra. Bounded As Follows:- North: Open Land, South: Open Land, East: Road, West: Open Land, Name Of Title Holder: Mrs. Faizunnisa Hasan Shaikh (Symbolic Possession)	Rs. 15,43,300/- Rs. 1,54,330/-
13.	Mr. Vijay Shankar Powar And Mrs. Chhaya Shankar Powar	Rs. 1,19,32,909.6/- (One Crore Nineteen Lakhs Thirty Two Thousand Nine Hundred Nine Rupees Six Paise only) towards Housing Loan and Housing Loan Commercial NP Real Estate (as on 30.04.2026 plus further interest and charges thereon from 01.05.2026)	Residential Flat No. C/201, 2 nd Floor, Building No. 1C 'Crystal', Building Known as "Riddhi Siddhi Complex", Village - Takai, Taluka - Khalapur, District - Raigad. Boundaries of the property: North: Internal Road, South: Open Plot, East: Open Plot, West: Residential House, CERSAI ID: 40008392935 (Symbolic Possession)	Rs. 12,22,000/- Rs. 1,22,200/-
			Residential Flat No. C/301, 3 rd Floor, Building No. 1C 'Crystal', Building Known as "Riddhi Siddhi Complex", Village Takai, Khopoli, Taluka Khalapur, District - Raigad, Maharashtra - 410203. Boundaries of the property: North: Internal Road, South: Open Plot, East: Open Plot, West: Residential House (Symbolic Possession)	Rs. 12,22,000/- Rs. 1,22,200/-
			Flat No. 301 on Third Floor, admeasuring about 225 Sq ft carpet area, D wing in Building named as Sai Sadan on Shree Pandit SRA CHS LTD situated at Vaishali Nagar Best Last Shop, behind Bharat Bank and Malika Family Restaurant and Bar, Arihant Royale, Bal Rajeshwar Road in Mulund (W), Mumbai 400080 being constructed on CTS. Nos 6 (part) 7/71 to 7/3, 9/91 to 9/4, 10 (part), Survey No. 256 and 257 of Village Mulund in name of Mr. Vijay Shankar Powar S/O Shankar Powar. (Symbolic Possession)	Rs. 33,75,000/- Rs. 3,37,500/-
			Flat No. 302 on Third Floor, admeasuring about 225 Sq ft carpet area, D wing in Building named as Sai Sadan on Shree Pandit SRA CHS LTD situated at Vaishali Nagar Best Last Shop, behind Bharat Bank and Malika Family Restaurant and Bar, Arihant Royale, Bal Rajeshwar Road in Mulund (W), Mumbai 400080 being constructed on CTS. Nos 6 (part) 7/71 to 7/3, 9/91 to 9/4, 10 (part), Survey No. 256 and 257 of Village Mulund in name of Mr. Vijay Shankar Powar S/O Shankar Powar. (Symbolic Possession)	Rs. 33,75,000/- Rs. 3,37,500/-

Sr. No.	Name of Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s)	Outstanding	Details of Security/ies (Status of Possession)	Reserve Price (R.P.) Earnest Money Deposit (EMD)
14.	Mr. Dhaleshwar Singh	Rs. 76,04,416.74/- (Seventy Six Lakhs Four Thousand Four Hundred Sixteen Rupees Seventy Four Paise only) towards (as on 30.04.2026 plus further interest and charges thereon from 01.05.2026)	Dhaleshwar Singh, All part & Parcel of Flat No 2106, 21st Floor, B Wing, admeasuring 58.09 sq mts carpet area in the project known as "Versatile Valley", on land bearing S. NO 11, H.NO 9, S.No 13,14,15, S.no 16 H No 1a and 1b situated at Village Nilje, Taluka Kalyan, Distt Thane - 421204 within the limit of Nilje Gram Panchayat in name of Mr. Dhaleshwar Singh. Boundaries of the property: North: Open Land, South: C-Wing in Versatile Valley, East: West: Nilje Lake (Mauli Talgaod) CERSAI ID : 400063796705 (Physical Possession)	Rs. 49,82,000/- Rs. 4,98,200/-
15.	Smt. Shubhangi Paresh Kelshikar, W/o. Paresh Kelshikar	Rs. 37,14,961.38 (Thirty Seven Lakhs Fourteen Thousand Nine Hundred Sixty One Rupees Thirty Eight Paise Only) towards Housing Loan (as on 30.04.2026 plus further interest and charges thereon from 01.05.2026)	Flat No. 401, 4 th Floor, Type B, Area adm 430 Sq Ft Carpet area in the building known as "Niraj City BCD Type Co-operative Housing Society Ltd", Constructed plot of land bearing S No 55 H No. 1 Situated at Village Barave, Taluka Kalyan, Dist Thane - 421301 and Sub-registration Kalyan and within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation in name of Mrs. Shubhangi Paresh Kelshikar Boundaries of the property:- East: Under Construction, West: Phase 2, North: Open Plot, South: Godrej Park (Symbolic Possession)	Rs. 23,72,000/- Rs. 2,37,200/-
16.	Mr. Veera Prasad Rao	Rs. 85,61,020.69/- (Eighty Five Lakhs Sixty One Thousand Twenty Rupees Sixty Nine Paise Only) as on 30.04.2026 plus further interest and charges thereon from 01.05.2026)	All That Part And Parcel Of Residential Flat NO 702, 7 th Floor - B2 Wing, Basswood, Building Name Mohan Willows, Phase 2 Co-op Housing Society LTD, Village Shirgaon, Bhosle Nagar, Near Asaram Babu Asharam, Badlapur East, Taluka Ambernath, Thane - 421503. Boundaries of the property:- North: Road South:Open Plot, East: Road, West: Shivkrupa bungalow, Security Asset Id - 400069334726 (Physical Possession)	Rs. 38,26,000/- Rs. 3,82,600/-
17.	Mr. Santosh Narayan Tel	Rs. 47,17,493.20 (Forty Seven lakhs Seventeen Thousand Four Hundred Ninety Three and Paise Twenty Only) (as on 15.02.2026 plus further Interest and cost from 16.02.2026)	Mr. Santosh Narayan Teli Flat No 6, 2nd Floor, Building Name "Shivom Residency", Village Dahivali Tarf Need, Taluka Karjat, Distt Raigad - 410201. Admeasuring- 693.00 Sq Ft Carpet area. 762.0 Sq Ft Built Up area. (Physical Possession)	Rs. 34,30,000/- Rs. 3,43,000/-
18.	M/s. S. S. Patil Cargo Carriers	Rs. 2,45,26,088.54 (Rupees Two Crore Forty Five Lakhs Twenty Six Thousand and Eighty Eight Paise Fifty Four Only) (as on 28.02.2026 plus further interest and charges from 01.03.2026)	Office No. 1, First Floor, "Nirman Arcade" Block No. B-6, bhakti Shakti Chowk, Transport Nagar, Off. Mumbai Pandharpur Road, Nigdi, Pimpri Chinchwad, Pune - 411029. (Physical Possession) Office No. 2, First Floor, "Nirman Arcade" Block No. B-6, bhakti Shakti Chowk, Transport Nagar, Off. Mumbai Pandharpur Road, Nigdi, Pimpri Chinchwad, Pune - 411029. (Physical Possession) Office No. 3, First Floor, "Nirman Arcade" Block No. B-6, bhakti Shakti Chowk, Transport Nagar, Off. Mumbai Pandharpur Road, Nigdi, Pimpri Chinchwad, Pune - 411029. (Physical Possession) Office No. 4, First Floor, "Nirman Arcade" Block No. B-6, bhakti Shakti Chowk, Transport Nagar, Off. Mumbai Pandharpur Road, Nigdi, Pimpri Chinchwad, Pune - 411029. (Physical Possession)	Rs. 17,09,000/- Rs. 1,70,900/- Rs. 17,09,000/- Rs. 1,70,900/- Rs. 17,09,000/- Rs. 1,70,900/-
19.	Mrs. Shilpa Pandey	Rs. 71,17,635.56 (Rupees Seventy One Lakhs Seventeen Thousand Six Hundred and Thirty Five and Paise Fifty Six Only) (as on 24.02.2026 plus further interest and cost from 25.02.2026)	Flat No. 1502, 15 th Floor, "B' Wing, "Versatile Valley", Near Katai Toll Naka Opp. Nilje Talao, Off Kalyan Shil, Dombivali East, Taluka Kalyan, District-Thane-421204. Admeasuring: 600.00 Sq ft carpet area and. Boundaries: North: Nilje Village, South: Internal Road, East: D Wing, West: B wing. (Physical Possession)	Rs. 60,67,000/- Rs. 6,06,700/-
20.	Mr. Sandeep Badriprasad Yadav S/o. Y Badri Prasad	Rs. 26,11,643.10 (Rupees Twenty Six Lakhs Eleven Thousand Six Hundred And Forty Three And Paise Ten Only) (as on 22.02.2026 plus further interest and cost from 23.02.2026)	Flat No. 003 on the Ground Floor, a wing Building No. 52 & 53 in Rushab Enclave Society Known as OM Rushab Enclave CHSL, Mira Road East, Thane, PIN-401107. Admeasuring-260 Sq Ft. built up area and 217 Sq Ft carpet area. (Symbolic Possession)	Rs. 31,59,000/- Rs. 3,15,900/-
21.	Rajesh Ramesh Nachankar	Rs. 68,20,993.68 (Rupees Sixty-Eight Lakhs Twenty Thousand Nine Hundred and Ninety Three and Paise Fifty-Eight Only) (as on 25.02.2026 plus further interest and cost from 26.02.2026)	Flat No. 301, 3 rd Floor, "C Wing", "Versatile Valley" Village Nilje, Near Katai Toll Naka & Opp. Nilje Talao, Opp Kalyan Shil Road, Dombivali (E)-421204. Admeasuring: 600 Sq Ft Carpet area. North: Nilje Village, South: Internal Road, West: B Wing, East: D Wing (Physical Possession)	Rs. 60,48,560/- Rs. 6,04,856/-
22.	Archana Ashok Kharachankar	Rs. 56,51,499.63 (Rupees Fifty Six Lakhs Fifty One Thousand Four Hundred Ninety Nine Paise Sixty Three) (as on 23.02.2026 plus further interest and cost from 24.02.2026)	Flat No. 106, 1 st Floor, D-Wing, "Sai Sadan CHSL", 400801, Nagar, Balrajeshwar Road, Mulund West, Maharashtra- 421503, admeasuring 225 Sq Ft. carpet area North- Slum area, South- Open space and under construction building, West- D Wing, East- E-Wing (Symbolic Possession)	Rs. 24,49,020/- Rs. 2,44,902/-
23.	Mr. Prakash C Kingwani	Rs. 36,48,744.00/- (as on 31.03.2026 plus interest and charges from 01.01.2026) towards Loan Account No. 160000439107 & Rs. 3,70,710.00/- (as on 31.03.2026 plus interest and charges from 01.04.2026) Towards Loan Account No. 164001719746	Residential Premises Owned By Mr. Prakash C Kingwani : At, Flat No. 1202 On The Twelfth Floor In C Wing Of The Building No.11 Known As "	



पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड

(सीआयएन : एल२९२५३एमएच२००९पीएलसी१९३३५२)

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : डी-११२, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, नेरुळ, नवी मुंबई - ४००७०६, महाराष्ट्र, भारत.

दूर : +९१-२२-६९१९१-९९९९, वेबसाईट : www.parasdefence.com

३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित)

लेखापरीक्षण समितीच्या शिफारशीच्या आधारे कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवार, १३ मे, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी कंपनीचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) मंजूर केले. लेखापरीक्षकांच्या अहवालासह वित्तीय निष्कर्ष दोन्ही स्टॉक एक्सचेंज वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर उपलब्ध आहेत आणि कंपनीची वेबसाईट www.parasdefence.com वर प्रदर्शित केले आहेत, जे क्युआर कोड स्कॅन करून पाहता येतील.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी



ठिकाण : नवी मुंबई

दिनांक : १३ मे, २०२६

सही / -

मुंजाल शरद शाहडी

डीआयएन : ०१०८०८६३

टीप : वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्जिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७(१) सह वाचता रेग्युलेशन ३३ नुसार आहे.

एल&टी फायनान्स लिमिटेड

(आयव्ही नाव, एल&टी फायनान्स होल्डिंग लिमिटेड)
नोंदणीकृत कार्यालय: एल&टी फायनान्स लिमिटेड, भुवनेश्वर बिल्डिंग, प्लॉट नं. 177, कलिंगा, सीएसटी रोड, मसिंडीज बॉल्स जवळ, सांताक्रूझ (पू), मुंबई 400 098
CIN No.: L67120MH2008PLC181833
शाखा कार्यालय: मुंबई



गहाण ठेवलेल्या मालमत्तेच्या विक्रीसाठी सार्वजनिक लिलाव

एल अँड टी फायनान्स लिमिटेडचे अधिकृत अधिकारी आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड इन्फोसॅमंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, 2002 [54 ऑफ 2002] आणि या कायद्यांतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील मालमत्तेचा लिलाव करत आहे. "आधार कुठे आहे" आणि "जशी स्थिती आहे तशी" त्याची वर खम आणि पुढील शिवाय, शुल्क आणि खर्च इ.च्या वसुलीसाठी "सार्वजनिक लिलाव" च्या मानाने.

कर्जदार आणि सह-कर्जदारांचा नाव	तारण ठेवलेल्या मालमत्तेचा पत्ता	कर्ज खाते क्रमांक एफ/अनेक	भौतिक लाभा घेतला	बयाणा रक्कम (रुपयांमध्ये)	सुरक्षित कर्ज	आरक्षित किंमत (रुपयांमध्ये)	आरंभाची तारीख	लिलावाची तारीख आणि वेळ
1. रविंद्रनाथ पन्था पट्टा 2. मालती रविंद्रनाथ पट्टा	अशा फ्लॅटने सर्व भाग आणि खंड ज्याचा क्र. एन-1103, अविभाजन 727 बॉयलर फ्लॅट, 67.57 बी.सी. शी समकक्ष घराई क्षेत्रात, अकरावा मजला, सोबत 1 चाचणी पॉलिग्रीम जागा, प्रकल्पचे नाव "दि झकनजकन", इमारत कासा अर्बेनी, गाव खोनी, तालुका कल्याण, महाराष्ट्र 421204 येथे स्थित.	H15867280 L211282828	29 जानेवारी 2026	₹. 5,13,800/-	12-11-2024 रोजी दिनांकित मागणी सूचनेनुसार दिनांक 04/11/2024 रोजीनुसार एकूण देय धक्क्याची रु. 61,70,262.18/-	₹. 51,39,000/- - बोलीवरील वाढीय मूल्य : रु. 50,000/-	28-05-2026 रोजी सर्व कायदागुण्या दिवशी सकाळी 10.00 ते सांज 05.30 पर्यंत/ऑनलाईन मधील.	03/06/2026 रोजी दुपारी 11.00 ते दुपारी 12.00

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम

- अधिकृत अधिकार्यांकडून सरफेसी कायदा अंतर्गत <https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/> वेबसाइटवरून मदतीसह आणि जाहीर ई-लिलाव पध्दतीने, ऑनलाईन ई-लिलाव विक्री केली जात आहे.
- हा जाहीर ई-लिलाव वर उल्लेखित दिनांक आणि वेळेस केला जाईल, जेव्हा वर उल्लेखित ताब्यात घेतलेली माणसता "जशी आहे जिथे आहे तसाच" आणि "जशी आहे ज्या स्थितीत आहे" त्या तसाच विकली जाईल.
- जाहीर ई-लिलावमध्ये सहभागी होण्यासाठी, इच्छुक खरेदीदारांनी / बोलीदारांनी प्रथिभूत संपदांच्या राखीव किमतीच्या 10% रकम परतावाव्या इत्यादीच्या (बयाणाच्या) रकमेची ठेव स्वरुपात प्रस्तावचे तपशील, पॅन कार्ड, कंपनी असल्यास मंडळाचे दस्तऐवज आणि परतवा पावता यांच्या प्रतीसह 02/06/2026 रोजी सांज ०६:०० पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
- या जाहीर ई-लिलाव यशस्वी न झाल्यास सर्व अन्वय बोली लागणाऱ्यांचे ईमेल/एलटीएफ द्वारे सादर जाहीर ई-लिलावाच्या समाप्तीनंतर 7 दिवसांच्या आत परत केले जाईल. या ईमेल द्वारे कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
- यशस्वी खरेदीदार/बोलीदारांना, त्याच्या/तिच्या प्रस्तावापैकी 25% रकम (बयाणा रकमेसह) मुंबई येथे देणे होणाऱ्या डी.डी./पी.ओ.च्या स्वरुपात एल&टी फायनान्स लिमिटेड च्या नावे लिलावाच्या तारखेला म्हणजे 03/06/2026 रोजी 18:00 पर्यंत किंवा आधी अथवा कामकाजाच्या पुढील दिवशी म्हणजे 04/06/2026 पर्यंत, हा जमा रकमेची खात्री एल&टी फायनान्स लिमिटेडकडून दिली जाईल, जर तसे झाले नाही तर विक्री पूर्ण झाली नाही असे मानले जाईल आणि सादर बोलीदाराची बयाणा रकम जप्त केली जाईल. शिल्लक रकम म्हणजे खरेदी किमतीच्या 75% रकम खरेदीदारांकडून एल&टी फायनान्स लिमिटेडला अचर मालमत्तेच्या विक्रीच्या खात्रीनंतर परतवाच्या दिवशी किंवा त्याआधी अथवा कायद्यातील तरतुदीनुसार अशा विस्तारित कारवायेत दिली जाईल.
- मालमत्तेच्या परीक्षणासाठी किंवा अर्थिक माहितीसाठी, प्रस्तावित बोलीधारकांनी प्राधिकृत अधिकार्याशी संपर्क साधला जाणे आवश्यक आहे. **श्री. विकास सिंघ, संपर्क क्र. 8669189048. एल&टी फायनान्स लि., भुवनेश्वर, प्लॉट नं. 177, सीएसटी रोड, कलिंगा, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400 098, महाराष्ट्र, भारत. संपर्क क्र. 022-68076666.** ई-लिलावाच्या कोणत्याही टप्प्यावर, प्राधिकृत अधिकारी कोणतेही कायदा किंवा पूर्वसूचना न देता बोली स्वीकारू/नाकारू/बद्दल/रद्द करू शकतो किंवा ई-लिलाव पुढे ढकलू शकतो.
- यशस्वी खरेदीदार/बोली लागणार हे लागू कायदानुसार सादर मालमत्ता त्याच्या/तिच्या/त्यांच्या नावे कन्व्हे/डिलिव्हर्ड करणे घ्यावयासाठी भरणे आवश्यक असलेले कोणतेही वैधानिक धक्क्याची. कर, शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. यांचे बर्तन करतील.
- कर्जदार/हमीदार, जे सादर धक्क्याकीरिता उपाययुक्ती आहेत, ते सादर विक्री नोंदीस ही अनामत व्याज (सक्तसन्धु) अधिनियमांच्या नियम 8 (6) च्या वर उल्लेखित जाहीर ई-लिलाव विक्रीच्या आयोजनाबाबत कोटीस म्हणून समजतील.
- कर्जदार (एफ/अनेक)/सह-कर्जदार (एफ/अनेक)/सॅटोर (एफ/अनेक)/मॉडीणर (एफ/अनेक) ह्यांना इथे कळवण्यात येत आहे की सादर जाहीर ई-लिलावाच्या तारखेआधी वर दिलेली संपूर्ण धक्क्याची भरवा, अन्यथा सरफेसी कायदा, 2002 मधील तरतुदीनुसार एल&टी फायनान्स लि. सादर मालमत्ता विकेल.
- कर्जदार (एफ/अनेक)/सह-कर्जदार (एफ/अनेक)/सॅटोर (एफ/अनेक)/मॉडीणर (एफ/अनेक)/सााम्यु जन्ता ह्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे की एल&टी फायनान्स लिमिटेडची पूर्ण लेखी संमती मिळाल्याशिवाय सूचनेतील सिक्क्यांसाठी मालमत्ता विक्री, लीज किंवा इतर प्रकारे हस्तांतरित करू नये.

व्यवहारी / -
अधिकृत अधिकारी
करिता एल&टी फायनान्स लिमिटेड
दिनांक: 14.05.2026
ठिकाण: मुंबई



वेगा ज्वेलर्स लिमिटेड (पूर्वीची, पीएच ट्रेडिंग लि.)

सीआयएन : एल४७७३३एमएच१९८२पीएलसी४३७७१

नों. कार्यालय : वन लोहा प्लेस, १४ वा मजला, युनिट १४०३, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई, डिलाई रोड, मुंबई-४०००१३, महाराष्ट्र, भारत.

वेबसाईट : www.vegajewellers.com ई-मेल : cs@vegajewellers.com

३१.०३.२०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

(सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ व ४७ च्या अनुपालनात)
लेखापरीक्षण समितीच्या शिफारशीवर संचालक मंडळाने १३ मे, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीमध्ये ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) मंजूर केले. लेखापरीक्षित अहवाल (अलिप्त आणि एकत्रित) सह वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वेबसाईट : www.vegajewellers.com वर प्रदर्शित केले आहेत व स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडची वेबसाईट : www.bseindia.com वर प्रदर्शित केले आहेत आणि खालील क्युआर कोड स्कॅन करून पाहता येतील.



ठिकाण : मुंबई

दिनांक : १३.०५.२०२६

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

वेगा ज्वेलर्स लिमिटेड

(पूर्वीची, पीएच ट्रेडिंग लि.)

सही / -

नवीन कुमार वनाम

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०५२१६४९५



भारत बिजली लिमिटेड

सीआयएन : एल३१३००एमएच१९४६पीएलसी००५०१७

नोंदणीकृत कार्यालय : इलेक्ट्रिक मॅनान, ६ वा मजला, अप्पासाहेब मारो मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५
दूरधनी क्र. : ०२२-४६१४१४४४, फॅक्स क्र. : ०२२-२४३७०६२४, ई-मेल : bblcorporate@bharatbijlee.com, वेबसाईट : www.bharatbijlee.com

३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
	३०.०३.२०२६ (तारीख ३ बघा)	३१.१२.२०२५ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (टीप ३ बघा)	३१.०३.२०२६ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)
१ प्रवर्तनातून एकूण महसूल	७६७.०९	५६८.३७	६१९.९०	२,२७३.८०	१,९०१.६९
२ कालावधी/वर्षासाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादामुळे बाबींपूर्वी)	५२.४८	३३.१९	६८.९०	१६०.९७	१७९.०२
३ कालावधी/वर्षासाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुळे बाबींनंतर)	५२.४८	३३.१९	६८.९०	१६०.९७	१७९.०२
४ कालावधी/वर्षासाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुळे बाबींनंतर)	३९.३०	२४.६८	५०.३९	१२०.०९	१३३.६५
५ कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (वर्षासाठी) (करोत्तर) नफा/(तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(२७.३९)	(१३९.०२)	(१८२.२८)	१२७.९३	११५.५९
६ भारणा झालेले समभाग भांडवल (प्रती भाग रु. ५/- दर्शनी मूल्यांचे)	५.६५	५.६५	५.६५	५.६५	५.६५
७ प्रति समभाग प्रामा (प्रति शेअर रु. ५/-चे दर्शनी मूल्य) (मूलभूत आणि सौम्यिकृत) (रु.) (मांच अखेरीस वर्ष सोडून अर्वाधिक)	३४.७६	२९.८४	४४.५९	१०६.२४	११८.२४

- टीपा :**
- वरील माहिती सेबी (लिस्टिंग अँड अडर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजला सादर केलेला ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.bharatbijlee.com) वर उपलब्ध आहे.
 - वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १२ मे, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले.
 - ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेली तिमाहीकरिता आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरीक्षित आकडेवारी आणि वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाही पर्यंत अलेखापरीक्षित प्रकाशित आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे, जे वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुरावेलोकनाच्या अधिन होते.



ठिकाण : मुंबई

दिनांक : १२ मे, २०२६

निखिल जे. दानानी

उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

SB State Bank of India

स्टेट्स असेट्स रिकन्व्हरी ब्रांच, मुंबई (०५१६८) :- ६वा मजला, "दि इंटरनॅशनल" १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.
दूर : ०२२-२२०५३१६३ / २२०५३१६४ / २२०५३१६५, ईमेल : sbi.05168@sbi.co.in

स्थायर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्क्याटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोसॅमंट ऑफ सिक्क्याटायझेशन अँड, २००२ सहवाचता सिक्क्याटायझेशन अँड, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

अ. क्र.	कर्जदार/संचालक/हमीदारांचे नाव	वसुलीसाठी एकूण धक्क्याची रक्कम (रुपयांमध्ये)	स्थायर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु. त)	इसारा अनामत रक्कम (इएमपी) (रु. त)	मिळकतीच्या निरीक्षणार्थी तारीख आणि वेळ
१	श्री. पंकज विठ्ठल गुमा	₹. ३१,७९,८१३/- (रुपये एकविसा लाख एकाश्वर हजार आठशे तेरा फक्त) रोजीस ११.०१.२०२४ रोजीस पुरविले जाणारे, खर्च आणि इतर खर्च इत्यादींसह	प्रांटीत आयडी: एसबीआयएन४०००३९१७७४२ एकविसा लाख एकाश्वर हजार आठशे तेरा फक्त) रोजीस ११.०१.२०२४ रोजीस पुरविले जाणारे, खर्च आणि इतर खर्च इत्यादींसह	₹. ३४,००,०००/- (रुपये चौतीस लाख फक्त)	₹. ३,४०,०००/- (रुपये तीन लाख चालीस हजार फक्त)	२१.०५.२०२६ रोजी सायं. ३:०० ते सायं. ५:०० पर्यंत (संपर्क) श्री. महेश चौधरी ७८७०४४१५५ आणि श्री. वाल्मिकि राय ८४२४९८००९
२	श्री. राजू कुमार यादव	₹. २,२२,६०,३१२/- (रुपये दोन कोटी बविसा लाख साठ हजार तीनशे बारा फक्त) रोजीस २९.०९.२०२२ आणि त्यावरील पुरविले जाणारे, खर्च आणि इतर खर्च इत्यादींसह	प्रांटीत आयडी: एसबीआयएन४०००५७४२९३५८ दोन कोटी बविसा लाख साठ हजार तीनशे बारा फक्त) रोजीस २९.०९.२०२२ आणि त्यावरील पुरविले जाणारे, खर्च आणि इतर खर्च इत्यादींसह	₹. २,२२,६०,३१२/- (रुपये दोन कोटी बविसा लाख साठ हजार तीनशे बारा फक्त)	₹. २,२२,६०,३१२/- (रुपये दोन कोटी बविसा लाख साठ हजार तीनशे बारा फक्त)	२०.०५.२०२६ रोजी सायं. ३:०० ते सायं. ५:०० पर्यंत (संपर्क) श्री. महेश चौधरी ७८७०४४१५५ आणि श्री. वाल्मिकि राय ८४२४९८००९
३	श्री. राजेंद्र भावराज सावरकर आणि सी. कोमल आर. भीमराजका	₹. ३,७२,२९,३८७/- (रुपये तीन कोटी बविसा लाख आठशेर हजार तीनशे साठशेर मात्र) १४.०३.२०२३ रोजीस आणि त्यावरील पुरविले जाणारे, खर्च आणि इतर खर्च इत्यादींसह	मिळकत आयडी : एसबीआयएन४०००३५८०००३३ सर्व ते भाग आणि विभाग असलेली स्थावर मिळकत म्हणजे फ्लॅट क्र. १०२, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९,			